

Ind. St. 1,385. 471 (वेदात्त). Verz. d. Oxf. H. 257, a, 3. Verz. d. B. H. No. 406. Davon ०मुञ्जातीय adj. von ihm verfasst, n. ein Werk von ihm ebend. ०विवरण 407.

सनद्रूपि (सनत्, partic. von 1. सन् + रूयि) adj. Besitz verleihend RV. 9, 52, 1.

सनद्राज (सनत् + राज) 1) adj. Beute —, Gewinn erwerbend oder verleihernd RV. 9, 62, 23. 10, 47, 4. — 2) m. N. pr. eines Sohnes des Çukī Bhāg. P. 9, 13, 22.

सनन n. nom. act. von 1. सन् zur Erklärung von सनि Nir. 6, 22. — Vgl. सु०.

सनन्द m. = सनन्दन 1) WEBER, RĀMAT. UP. 306. BHĀG. P. 3, 12, 4. PAÑĀK. 1, 10, 60. मनसो दमनं दम इति सनन्दवचनात् KULL. zu M. 6, 92. — सनन्दी f. gaṇa गौरादि zu P. 4, 1, 41.

सनन्दक m. HARIV. 12437 fehlerhaft für सनन्दन, wie die neuere Ausg. liest.

सनन्दन (2. स + न०) m. N. pr. 1) eines Ṛshi, eines geistigen Sohnes des Brahman, MBh. 12, 13078. HARIV. 12437 (nach der Lesart der neueren Ausg.). GAUDAP. zu SĪMĀK. 1. 43. VARĀH. BRH. S. 48, 62. WEBER, RĀMAT. UP. 306. MĀRK. P. 50, 7. BHĀG. P. 3, 21, 1. 10, 87, 12. Verz. d. B. H. No. 206. 366. 1143. fg. Verz. d. Oxf. H. 52, a, 34. 78, b, 27. ०सं-द्विता 109, b, 6. — 2) eines Schülers des Çamīkarākārja Verz. d. Oxf. H. 221, a, No. 538. 255, a, 12. b, 5. 257, b, 17. 259, b, 20. WILSON, Sol. Works 1, 201.

सनपर्णी f. = असनपर्णी ÇANDAR. im ÇKDR.

सैनम् (von 1. सन) adv. vor Alters: एषा सनात्नी सनैव ज्ञाता AV. 10, 8, 30.

सनैय adj. (f. घ्रा) = सन alt (Gegens. नव u. s. w.) RV. 3, 20, 4. 4, 31, 4. कृचिञ्जायते सनैयानु नव्यः 10, 4, 5. रथ 39, 4.

सैनर (von 1. सन्) Gewinn, Beute: द्रविणोदाः सैनरस्य प्रयैसत् RV. 1, 96, 3. सनव N. pr. einer Wüste TĪRAN. 324.

सैनवित्त (सनम् + वित्त) adj. längst vorhanden, von jeher besessen: अघ्नू RV. 7, 42, 2. पात्र 10, 112, 6.

सैनश्रुत (सनम् + श्रुत) 1) adj. längst bekannt, altberühmt RV. 3, 11, 4. 32, 4. 8, 84, 2. 10, 23, 3. — 2) m. N. pr. eines Mannes AIR. Ba. 7, 84.

सनःश्रुत (सनम् + श्रुत) v. l.

सनःश्रुत s. सनश्रुत 2).

सनम् adv. = सना in सनःश्रुत, सनोज्ञा.

सनसय m. N. pr. eines Lehrers SCHIERFNA, Lebensb. 258(28). vielleicht ist शशाशय gemeint.

सना (von 1. सन) adv. gaṇa स्वरादि zu P. 4, 1, 37. von jeher AK. 3, 5, 17. H. 1531. HALĪ. 5, 101. सना पुराणमध्येप्यारात् RV. 3, 54, 9. सना ता त इन्द्र भोजनानि 7, 19, 6. यावतो ह्येव सनाथे देवाः ÇAT. Br. 2, 3, 4, 16. 8, 7, 2, 9. Entstellt ist तिरो विश्वा अहं सना RV. 5, 75, 2; etwa अहं-सनाः (vgl. 8, 50, 9) zu lesen.

सनाञ्जु adj. अनु यत्पूर्वा अहं कृतसनाञ्जुवः RV. 1, 141, 5 für सनायुवः oder सनाञ्जुरः; vgl. 4, 95, 10.

सनाञ्जुर (सना + ङुर) adj. altersschwach: ब्रित्री पितरो सनाञ्जुरा RV. 4, 36, 3.

सनात् adv. gaṇa स्वरादि zu P. 4, 1, 37. चादि zu 4, 57. = सना von je her, von Alters; stets, für immer Nir. 12, 36. H. 1531, Schol. RV. 1, 51, 6. 53, 2. 62, 8. 10. 102, 8. सनादेव न शीर्यते niemals 164, 13. सनाद्युवी- नम् ewig jung 2, 16, 1. 27, 1. 4, 20, 6. 56, 6. 7, 32, 24. 56, 5. सनाच्च होता नव्येद्य सत्सि 8, 11, 10. 21, 13. 25, 2. 10, 78, 3. 87, 19. ÇĀKH. Çr. 18, 15, 5.

सनातन (von सना) 1) adj. (f. ई) ewig, unvergänglich, beständig, dauernd AK. 3, 2, 22. H. 1452. an. 4, 197. MED. n. 218. HALĪ. 1, 125. AV. 10, 8. 22. fg. ÇAT. Br. 6, 4, 4, 17. 7, 1, 4, 2. 28. 3, 4, 32. उपाख्यान KATHOP. 3, 16. SUÇR. 1, 6, 5. जुह्वा MAITRĀJUP. 6, 34. श्रुति M. 3, 284. त्रयं ब्रह्म 1, 28. वेद- शास्त्र 12, 99. ब्रह्मयोनि MBh. 14, 1139. धर्म M. 7, 98. 9, 64. R. 2, 30, 38. R. GORR. 2, 16, 32. 4, 17, 29. KĀM. NĪTRIS. 2, 18. Spr. (II) 6732. 7470. 7557. BHĀG. P. 3, 16, 18. VER. in LA. (III) 27, 5. पञ्च M. 1, 22. Spr. (II) 6715. वर्त्मन् 1107. R. 5, 11, 22. KĀM. NĪTRIS. 3, 37. BHĀG. P. 4, 2, 31. विधि M. 9. 325. 10, 7. वृत्ति MBh. 3, 12753. Spr. (II) 206. कार्य 1448. स्थिति MBh. 3, 10581. संकल्प 13, 4025. चतुस् M. 12, 94. अत्र MBh. 3, 11986. 7, 2838. लोकाः Spr. (II) 2099. जम्बूवृत्त MBh. 6, 273. कुलवंश R. GORR. 2, 119, 34. कुमार MBh. 5, 1566. पृथिव्या निर्भेदः R. 1, 41, 4. पौरवराय 2, 26, 26. पुमस् PRAB. 114, 7. göttliche Wesen M. 1, 7. 6, 79. R. 1, 41, 25. 5, 1, 54. PAÑĀK. 2, 3, 29. 4, 6. 4, 1, 17. fem. ०तना BHĀG. P. 2, 2, 32. superl. सनातनतम MBh. 6, 773. 13, 4030. — 2) m. a) Bez. Brahman's H. an. Viṣṇu's TRĪK. 1, 1, 30. H. 216. H. an. MED. HALĪ. 1, 25. Verz. d. Oxf. H. 190, b, 11. BHATṬ. 1. 1. Çiva's H. an. MED. — b) = पितृणामतिथिः H. an. = पितृतिथ्यत्तर MED. — c) N. pr. α) eines Ṛshi (eines geistigen Sohnes des Brahman im Epos und später) TS. 4, 3, 2, 1. ÇAT. Br. 14, 5, 5, 22. 7, 2, 28. MBh. 2, 111. 12, 13078. HARIV. 12437. COLEBR. Misc. Ess. 1, 144. WEBER, RĀMAT. UP. 306. VARĀH. BRH. S. 48, 62. Verz. d. B. H. No. 206. 366. 1143. fg. GAUDAP. zu SĪMĀK. 1. 43. BHĀG. P. 3, 12, 4. 10, 87, 5. PAÑĀK. 1, 10, 60. — β) eines Fürsten TĪRAN. 230. eines Autors HALL 19. 144. WILSON, Sol. Works 1, 154. 158. 167. fg. — 3) f. ई Bez. der Durgā (Verz. d. Oxf. H. 25, a, 35), der Lakshmi und der Sarasvatī ÇANDAR. im ÇKDR.

सनातनशर्मन् m. N. pr. eines Scholiasten des Meḡhadūta Verz. d. Oxf. H. 125, b, No. 218.

सनात्कुमार s. u. सनत्कुमार.

सनाथ (2. स + नाथ) adj. (f. घ्रा) 1) einen Schutz habend an (instr.), sicher aufgehoben bei: तया नाथेन वैदेही सनाथा R. 3, 8, 10. 63, 24. 4, 16, 35. 7, 104, 15. BHĀG. P. 1, 11, 3. सनाथः खलु संवृतः VIKR. 80, 16. Spr. (II) 4102. गेहान्नः सनाथान्कुरु BHĀG. P. 10, 41, 12. सनाथा f. eine Frau, deren Gatte lebt, ÇATĀDH. im ÇKDR. — 2) besetzt —, verbunden —, versehen mit (instr. oder im comp. vorangehend): पतिवतीभिः कौतु- कागारम् KATHĀS. 16, 76. RĀGA-TAR. 1, 209. 3, 77. 4, 335. अनुकूलेन तर्केणा सनाथे सति साधने SARVADARÇANAS. 120, 9. वत्सनाथे गवात्ने MEGH. 96. ज्व- लितमहाषधिदीपिकासनाथा त्रियामा RAGH. 9, 70. भक्तिशोभा० KUMĀRAS. 7, 94. केशपाशे कुसुमसनाथे VIKR. 85. Spr. (II) 345. 3004. KATHĀS. 18, 158. MĀRK. P. 100, 5. PAÑĀK. 43, 5. 50, 7. 51, 15. 76, 18. 98, 9. 146, 22. 205, 8. 215, 3. 4. 256, 10. सभा so v. a. eine stark besuchte Gesellschaft Comm. zu ÇĀNT. 3, 14. — Vgl. सनाथ्य.

सनाथता (von सनाथ) f. Gönnerschaft Spr. (II) 1823. 5938.

सनाथीकर (सनाथ + 1. कर) 1) Schutz verleihen, mit acc.: कतिपय-